

Exh.14

रे.क.नं.१६४/२०२५

मे. कागल येथील सि.ज.ज्यु.डि.

यांचे कोर्टात ...

राजश्री मंगेश रेवडे

.....

वादी

विरुद्ध

युवराज महावीर आष्टेकर वगैरे

.....

प्रतिवादी

यातील प्रतिवादी नं.३ ते ८ व १७ तर्फे वादीचे दावेस कैफियत व

मनाई अर्जास म्हणणे पुढील प्रमाणे :-

- १) वादीचे दावेतील व मनाई अर्जातील सर्व मजकूर चुकीचा, खोटा, लबाडीचा असून तो प्रतिवादी यांना मान्य व कबूल नाही.

..२/-



Assit. Supdt.

Civil Court Jr. Dn., Kagal

२) दावा अर्जी कलम १ ते ६ व मनाई अर्जी कलम १ ते ८ मधील मजकूर चुकीचा खोटा, लबाडीचा असून प्रतिवादी यांना मान्य व कबूल नाही. दावा मिळकतीचे वर्णन पूर्णपणे चुकीचे आहे. वास्तविक वादी यांनी दावा मिळकतीच्या वर्णनामध्ये नमूद केलेले कथित वादींचे एकत्रीत खरेदीचे क्षेत्र हे.०-०३ आर. च्या चतुःसिमा नमूद केलेल्या नाहीत. त्यामुळे दावा व मनाईचा अर्ज दावा मिळकतीच्या आणलेल्या वर्णनावरून नामंजूरीस पात्र आहे.

३) दावा अर्जी कलम ३ मध्ये नमूद रजि.दस्त नंबर १३७०/२०१६, रजि.दस्त नंबर २०१९/२०१६, रजि.दस्त नंबर ६८३/२०१८, रजि.दस्त नंबर ६८४/२०१८ अगर रजि.दस्त नंबर १०७८/२०१८ या संपूर्ण खरेदीपत्रां मधील चतुःसिमा दुबार असल्याचे व मनमानेल त्या पध्दतीने रस्त्याची मोजमापे टाकून बेकायदेशीर विक्री केल्याचे दावेतील कथन पूर्णपणे खोटे व चुकीचे आहे. त्याचप्रमाणे दावा गट नं.११२९ यामधील हे.०-३८ आर. इतकी विकत घेणाऱ्या इसमांनी मनमोल त्याप्रमाणे खाजगी नकाशा तयार करून व चुकीच्या चतुःसिमा नमूद करून प्रतिवादी नं.३ ते ६ व १६, १७ यांना रजि.दस्त नं.१७३/२०२५, दि.१७/०१/२०२५ याप्रमाणे



Assit. Supdt.

Civil Court Jr. Dn., Kagal

विक्री केल्याचे कथन पूर्णपणे खोटे व चुकीचे आहे. त्याचप्रमाणे उर्वरित हे.०-१४ आर. ही मिळकत त्याचदिवशी चुकीच्या, खोट्या चतुःसिमा नमूद करून व मनमानेल त्याप्रमाणे खाजगी नकाशा तयार करून प्रतिवादी नं.७,८ व १८ यांना रजि.दस्त नंबर १७२/२०२५ अन्वये खरेदी दिल्याचे व खोटा रस्ता नमूद करून विक्री झाल्याचे कथन पूर्णपणे खोटे व चुकीचे आहे. त्याचप्रमाणे सदर खरेदीदारांना वडगाव-व्हन्नूर रस्त्यापर्यंत रस्ता म्हणून हे.०-०८ आर. क्षेत्र सोडल्याचे बेकायदेशीर कथन केल्याचे व खोटा नकाशा तयार केल्याचे वादीचे दावेतील कथन पूर्णपणे खोटे व चुकीचे आहे. प्रतिवादी यांनी एकमिलापी होवून दावा मिळकतीमध्ये अंगबळाचे जोरावर रस्ते निर्माण करून परस्पर खोटे नकाशे तयार करून वादीच्या दावा मिळकतीमधील हे.०-०३ आर. इतक्या मिळकतीस धोका निर्माण केल्याचे कथन पूर्णपणे खोटे व चुकीचे आहे. त्याचप्रमाणे प्रतिवादींची खरेदीपत्रे बेकायदेशीर असल्याचे व वादींवर बंधनकारक नसल्याचे कथन पूर्णपणे खोटे व चुकीचे आहे. गट नं.११२९ यामध्ये वादी व प्रतिवादी यांची समाईक कब्जेवहिवाट असल्याचे कथन पूर्णपणे खोटे व चुकीचे आहे. प्रतिवादी हे बेकायदेशीर खरेदीपत्राअधारे हद्दी निर्माण करून त्यामध्ये घराचे, जनावरांचे गोठ्याचे, शेतघराचे बांधकाम करणेचा प्रयत्न करत

असल्याचे कथन पूर्णपणे खोटे व चुकीचे आहे. प्रतिवादींच्या बेकायदेशीर कृत्यामुळे वादींचा दावा मिळकतीमधील हे.०-०३ आर. ची मालकी, वहिवाट अडचणीत आली असल्याचे कथन पूर्णपणे खोटे व चुकीचे आहे.

- ४) दावेस कारण घडलेले नाही. दावा अर्जी कलम ७ मध्ये नमूद केलेले दावेस कारण चुकीचे, खोटे असून प्रतिवादींना मान्य व कबूल नाही. दिनांक ०७/११/२०२५ इ.रोजी प्रतिवादींनी दावा मिळकतीमध्ये वादींना धमकी दिल्याचे व बेकायदेशीर खुदाई करणेचा प्रयत्न केल्याचे कथन पूर्णपणे खोटे व चुकीचे आहे.
- ५) वादीस दावा अर्जी कलम १२ मध्ये मागितलेली दाद कायद्याने देता येणार नाही.
- ६) कमरुद्दीन ताजुद्दीन मुजावर यांनी दावा गट नं.११२९ पैकी क्षेत्र हे.०-३८ आर. यांसी चतुःसिमा :- पूर्वेस- याच गटनंबरमधील भैरु तुका निकम यांची मिळकत व गट नं.११३६ वी मिळकत, पश्चिमेस-गट नं.११३० ची मिळकत, दक्षिणेस-गट नं.११३६ ची मिळकत व उत्तरेस-याच गटातील

उर्वरित मिळकत. येणेप्रमाणे चतुःसिमेतील स्वतंत्र क्षेत्र चंद्रकांत सुरगोंडा पाटील यांचेकडून तात्यासो सुरगोंडा पाटील व वादी नं.१ चे पती व नं.२ चे वडिल मंगेश एकनाथ रेवडे यांचे मान्यतेने रजि.दस्त नंबर ६८३/२०१८, दि.१२/०४/२०१८ चे नोंदणीकृत खरेदीपत्राने रक्कम रुपये १५,००,०००/- चे मोबदल्यात कायमखुष खरेदी घेतले. त्याप्रमाणे सदर खरेदी क्षेत्रामध्ये खरेदी घेणार कमरुद्दीन ताजुद्दीन मुजावर यांची खरेदी तारखेपासून मालक नात्याने कब्जेवहिवाट सुरु झाली. त्याप्रमाणे नोंदीही दावा गट नं.११२९ चे ७/१२ पत्रकी झालेल्या आहेत. सदरचे रजि.दस्त नंबर ६८३/२०१८, दि.१२/०४/२०१८ चे नोंदणीकृत खरेदीपत्रामध्ये नमूद क्षेत्राबाबत व चतुःसिमे बाबत वादी नं.१ चे पती व नं.२ चे वडिल मंगेश एकनाथ रेवडे यांनी कधीही वाद उपस्थित केलेला नाही. वास्तविक सदरचे क्षेत्र हे गट नंबर ११२९ मधील दक्षिणेकडील क्षेत्र होय. याउलट दावा गट नं.११२९ च्या उत्तर बाजूस पूर्व-पश्चिम जाणारा वडगाव-व्हन्नूर हा मुख्य सरकारी रस्ता आहे. सदर वडगाव-व्हन्नूर या मुख्य रस्त्यावरून वर नमूद कमरुद्दीन ताजुद्दीन मुजावर यांनी दावा गट नं.११२९ मधील खरेदी घेतलेल्या हे. ०-३८ आर. इतक्या क्षेत्रास येणे-जाणेकरिता कैफियतीसोबत समजुतीच्या नकाशात दर्शविलेप्रमाणे दक्षिणोत्तर रस्ता सोडलेला आहे. या रस्त्याखेरीज

सदर खरेदीदार कमरुद्दीन ताजुद्दीन मुजावर हे त्यांचे सदर गट नं.११२९ मधील खरेदी क्षेत्र हे.०-३८ आर. यांस उत्तरेकडील पूर्व-पश्चिम वडगाव-व्हन्नूर रस्त्यास जाणे-येणेकरिता अन्य पर्यायी रस्ता नाही.

- ७) यातील प्रतिवादी नं.७,८ व १८ यांनी दावा गट नं.११२९ पैकी कमरुद्दीन ताजुद्दीन मुजावर यांचे हे.०-३८ आर. क्षेत्रापैकी क्षेत्र हे.०-१४ आर. यांसी चतुःसिमा :- पूर्वेस-अंतर्गत रस्ता (कैफियतीच्या समजुतीच्या नकाशात दर्शविलेप्रमाणे), पश्चिमेस-सुरेश पाटील व बापू खोत यांची शेतजमीन, दक्षिणेस-दादासो पाटील व सुनिल पाटील यांची शेतजमीन व उत्तरेस-रेणुका मगदूम व अनिल आष्टेकर यांची शेतजमीन. येणेप्रमाणे मिळकत कमरुद्दीन ताजुद्दीन मुजावर यांचेकडून रजि.दस्त नं.१७२/२०२५, दिनांक १७/०१/२०२५ इ.रोजीचे नोंदणीकृत खरेदीपत्राने रक्कम रुपये १३,६०,०००/- चे मोबदल्यात खरेदी घेतलेली असून तेव्हापासून प्रतिवादी नं.७,८ व १८ हे सदर मिळकतीचे मालक, वहिवाटदार झालेले आहेत. त्याचप्रमाणे वर नमूद नोंदणीकृत खरेदीपत्रान्वये फेरफार नंबर ४८५४ प्रमाणित झालेला असून प्रतिवादी नं.७,८ व १८ यांचे नावची नोंद दावा गट नं.११२९ चे ७/१२ पत्रकी मालक वहिवाटदार म्हणून झालेली आहे.

सदर नोंदीविरुध्द वादीनी आजतागायत कोणतीही तक्रार अगर अपील केलेले नाही. सदर खरेदीपत्राची बाब वादी यांना तेव्हापासून माहिती आहे.

- ८) यातील प्रतिवादी नं.३ ते ६ व १६ ते १७ यांनी दावा गट नं.११२९ पैकी कमरुद्दीन ताजुद्दीन मुजावर यांचे हे.०-३८ आर. क्षेत्रापैकी क्षेत्र हे.०-२४ आर. यांसी चतुःसिमा :- पूर्वस-भैरु तुका निकम व अनंत बाळगोंडा पाटील यांची शेतजमीन, पश्चिमेस-अंतर्गत रस्ता (कैफियतीच्या समजुतीच्या नकाशात दर्शविलेप्रमाणे), दक्षिणेस-अक्षय कुमार पाटील यांची शेतजमीन व उत्तरेस-शामराब हरी बोराटे व निर्मला बळीराम जाधव यांची शेतजमीन. येणेप्रमाणे मिळकत कमरुद्दीन ताजुद्दीन मुजावर यांचेकडून रजि.दस्त नं.१७३/२०२५, दिनांक १७/०१/२०२५ इ.रोजीचे नोंदणीकृत खरेदीपत्राने रक्कम रुपये २२,५०,०००/- चे मोबदल्यात खरेदी घेतलेली असून तेव्हापासून प्रतिवादी नं.३ ते ६ व १६ ते १७ हे सदर मिळकतीचे मालक, वहिवाटदार झालेले आहेत. त्याचप्रमाणे वर नमूद नोंदणीकृत खरेदीपत्रान्वये फेरफार नंबर ४८५५ प्रमाणित झालेला असून प्रतिवादी नं.३ ते ६ व १६ ते १७ यांचे नावची नोंद दावा गट नं.११२९ चे ७/१२ पत्रकी मालक वहिवाटदार

..८..

म्हणून झालेली आहे. सदर नोंदीविरुद्ध वादीनी आजतागायत कोणतीही तक्रार अगर अपील केलेले नाही. सदर खरेदीपत्राची बाब वादी यांना तेव्हापासून माहिती आहे.

अशाप्रकारे प्रतिवादी नं.७,८ व १८ हे रजि.दस्त नं.१७२/२०२५ व प्रतिवादी नं.३ ते ६ व १६ ते १७ हे रजि.दस्त नं.१७३/२०२५ ने त्या त्या खरेदीक्षेत्राचे मालक व वहिवाटदार झालेले आहेत. सदरची दोनही खरेदीपत्रे यामध्ये अंतर्गत रस्त्याचे क्षेत्र अंतर्भूत आहे. त्याचप्रमाणे सदर खरेदीपत्रांसोबत सदर अंतर्गत रस्त्याचा समजुतीचा नकाशा जोडलेला आहे. सदर अंतर्गत रस्त्याकरिता प्रतिवादी नं.७,८ व १८ तसेच प्रतिवादी नं.३ ते ६ व १६ ते १७ यांचे एकूण हे.०-०८ आर. क्षेत्र गेलेले आहे.

- ९) दावा गट नं.११२९ मध्ये वादी व प्रतिवादींची समाईक कब्जेवहिवाट कधीही नव्हती व नाही. प्रस्तुत रजि.दस्त नं.१७२/२०२५ व रजि.दस्त नं.१७३/२०२५ चे खरेदी देणारे कमरुद्दीन ताजुद्दीन मुजावर यांनी गट नं. ११२९ ची मोजणी मो.र.नं.६१४३, दि.०६/०७/२०२२ याप्रमाणे दि. २४/११/२०२२ इ. रोजी मे.उपअधिक्षक भूमि अभिलेख,कागल या

..९/-



Assit. Supdt.

Civil Court 4th Ph., Kagal

कार्यालयामार्फत करुन घेतलेल्या असून त्याप्रमाणे मोजणी नकाशा तयार झालेला आहे व सदर मोजणी नकाशामध्ये सदर कमरुद्दीन ताजुद्दीन मुजावर यांचे दावा गट नं.११२९ मधील क्षेत्र A,B,C,D,E,F,G,H या इंग्रजी अद्याक्षरांनी दर्शविलेले आहे व त्याच्या हद्दीही निश्चित झालेल्या आहेत. ही बाब वादी तसेच वादी नं.१ चे पती व वादी नं.२ चे वडिल मंगेश एकनाथ रेवडे यांना माहिती आहे. तथापी ही बाब जाणीवपूर्वक वादींनी लपवून ठेवलेली असून निव्वळ प्रस्तुत प्रतिवादींवर दबाव टाकणेकरिता खोट्या दावेची व मनाई अर्जाची रचना केलेली आहे.

- १०) यातील वादी तसेच प्रतिवादी नं.१३ व १४ यांनी एकत्रीतरित्या दावा गट नं.११२९ पैकी हे.०-०६ आर.क्षेत्र मंगेश एकनाथ रेवडे यांचेकडून रजि. दस्त नंबर ९०७/२०२१, दि.२२/०३/२०२१ इ.रोजीचे खरेदीपत्राने खरेदी घेतल्याचे दावेसोबत सदर खरेदीपत्राच्या हजर केलेल्या प्रतीवरून समजून येते. तथापी सदर खरेदीपत्रामधील खरेदी क्षेत्र हे.०-०६ आर. च्या चतुःसिमा पाहता त्यामध्ये पश्चिमेस-रस्ता, असा स्पष्ट उल्लेख आहे. यावरून वादींना देखील अंतर्गत रस्त्याची पूर्ण माहिती असल्याचे स्पष्ट आहे. तथापी जाणीवपूर्वक वादी यांनी दावेमध्ये नमूद करुन सुध्दा त्यांना खरेदी देणारे

मंगेश एकनाथ रेवडे यांचे रजि.दस्त नं.१०७८/२०१८ चे खरेदीखत हजर केलेले नाही. वास्तविक सदरचे खरेदीखत या कामी वादी यांनी हजर करणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे याकामी मंगेश एकनाथ रेवडे यांना पक्षकार करणे गरजेचे होते. तथापी वादीनी जाणीवपूर्वक आवश्यक असताना मंगेश एकनाथ रेवडे यांना या कामी पक्षकार केलेले नाही व कथित रजि. दस्त नं.१०७८/२०१८ चे खरेदीखत या कामी हजर केलेले नाही. यावरून वादींची लबाडी मे.न्यायालयास स्पष्टपणे दिसून येते.

११) दावा गट नं.११२९ मध्ये प्रतिवादी नं.१० अनिल धुळाप्पा आष्टेकर, प्रतिवादी नं.१२ निर्मला बळीराम जाधव यांच्या राहत्या घर मिळकती असून प्रतिवादी नं.११ यांचे जनावरांचे शेड आहे. ही वस्तुस्थितीदेखील वादींनी जाणीवपूर्वक दावेमध्ये लपवून ठेवलेली आहे.

१२) प्रतिवादी नं.६ हे रजि.दस्त नं.१७३/२०२५ मधील खरेदी घेणार यापैकी एक इसम असून त्यांचे मालकी वहिवाटीचे सदर दावा गट नं.११२९ मधील क्षेत्रामध्ये प्रतिवादी नं.६ हे जनावरांचे गोठ्याचे बांधकाम करणार आहेत. प्रतिवादी नं.६ यांनी ६ दुभती जनावरे असून त्यांच्या निवाऱ्याकरिता

अन्य पर्यायी जागा नाही. सध्या प्रतिवादी नं.६ यांनी त्यांचे राहते घरामध्ये ही दुभजी जनावरे बांधल्यामुळे प्रतिवादी नं.६ यांना घरामध्ये राहणे देखील अडचणीचे झालेले आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांची सोय व्हावी व घरामध्ये देखील सोयीस्करपणे राहता यावे या हेतूने प्रतिवादी नं.६ हे त्यांचे मालकी वहिवाटीचे गट नं.११२९ मधील क्षेत्रामध्ये २७ फुट बाय २५ फुट या मोजमापाचा गोठा बांधणार असून त्यास हरकत घेणेचा वादी यांना कोणताही अधिकार नाही. त्याचप्रमाणे मागणी केलेप्रमाणे मनाई हुकूम झालेस प्रतिवादी नं.६ यांना त्यांच्या दुभत्या जनावरांकरिता निवारा करणे अडचणीचे बनणार आहे. याही मुद्यावर दावा व मनाईचा अर्ज चालणेस पात्र नाही.

१३) वास्तविक वादीनी दावेमध्ये कलम १२ मध्ये मागणी केलेली हक्कज्ञापनाची दाद पाहता सदरची मागणी पूर्णपणे मोघम व संदिग्ध आहे. याप्रमाणे हक्कज्ञापनाची मागणी कायदानेच वादींचे हक्कामध्ये देता येत नाही.

१४) दावा गट नं.११२९ मध्ये वर नमूद केलेप्रमाणे स्वतंत्रपणे खरेदीचे व्यवहार झालेले आहेत. तसेच वर नमूद केलेप्रमाणे घर मिळकती देखील आहेत.

यावरून वादी-प्रतिवादी यांची सदर मिळकतीमध्ये समाईक वहिवाट नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे प्रतिवादींनी वादीना समाईक कब्जेवहिवाटीतून हुसकावून लावणेचा अगर हरकत, अडथळा करणेचा प्रश्न उद्भवत नाही. वास्तविक आणले स्वरूपात वादींचा दावा चालणेस पात्र नाही. वादी हे दावा गट नं. ११२९ मध्ये रजि.दस्त नं.१०७/२०२१ या खरेदीपत्रान्वये मालकी हक्क सांगत आहेत. तथापी सदर खरेदीपत्रामध्ये वर नमूद केलेप्रमाणे वादींबरोबर प्रतिवादी नं.१३ रेखा संजय बोराटे व प्रतिवादी नं.१४ शामराव हरी बोराटे यांची देखील नावे खरेदी घेणार म्हणून नमूद असून सदर खरेदी खतामध्ये एकूण खरेदी क्षेत्र हे.०-०६ आर. दर्शविलेले आहे. त्यामुळे वादीनी जर काही त्यांची तक्रार असेल तर त्याबाबत प्रतिवादी नं.१३ व १४ तसेच सदर रजि.दस्त नंबर १०७/२०२१ मधील खरेदी देणार मंगेश रेवडे यांचे विरुद्ध दाद मागणे गरजेचे आहे. तसेच त्यांचेविरुद्ध वादीनी वाटणीचा दावा करणे हाच एक वादीकडे पर्याय आहे. त्याचप्रमाणे वादींना समोर करून प्रस्तुतचा दावा हा मंगेश एकनाथ रेवडे यांनी दाखल केल्याचे स्पष्ट आहे. सदर दावेचा कर्ता करविता व खरा सूत्रधार मंगेश एकनाथ रेवडे हा असून जाणीवपूर्वक त्याचे हक्कातील तथाकथित रजि.दस्त नं.१०७८/२०१८ चे खरेदीखत या कामी हजर करणेत आलेले नाही. त्याचप्रमाणे

जाणीवपूर्वक वादीनी दावेसोबत रजि.दस्त नं.६८४/२०१८ मधील खरेदी घेणार रेणुका विकास मगदूम यांचेदेखील खरेदीखत या कामी हजर केलेले नाही. त्याचप्रमाणे वादीनी दावेत नमूद केलेले रजि.दस्त नं.२०९९/२०१८ व रजि.दस्त नं.१०५६/२०२० ही देखील खरेदीखते जाणीवपूर्वक हजर केलेले नाहीत. ही सर्व खरेदीखते वादी यांनी या कामी हजर केलेखेरीज कोणतीही सुनावणी घेण्याचे कारण नाही. सदर खरेदीपत्रांबाबतचा मजकूर वादींच्या दाव्यामध्ये कथन केलेला असल्याने त्याबाबतची कागदपत्रे दावेसोबत हजर करणे वादींवरती बंधनकारक आहे. यावरूनही केवळ बनाव करून प्रस्तुत प्रतिवादींच्या रजि.दस्त नं.१७२/२०२५ व रजि.दस्त नंबर १७३/२०२५ मधील क्षेत्र बळकाविणेच्या हेतूने प्रस्तुत दावेची रचना केलेली आहे व या मुद्यावरती दावा व मनाईचा अर्ज नामंजूरीस पात्र आहे.

१५) वादीस सकृतदर्शनी केस नाही. न्यायाचा तराजू प्रतिवादीचे बाजूने आहे. जर मे.कोर्टांनी वादीचा मनाईचा अर्ज मंजूर केला तर प्रतिवादीचे अतोनात नुकसान होणार आहे. याउलट सदर मनाईचा अर्ज नामंजूर झाला तर वादीचे काहीही नुकसान होत नाही.

१६) केवळ प्रतिवादी यांना शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास देणेसाठी वादीनी खोट्या दाव्याची रचना केलेली आहे. त्यामुळे वादीकडून प्रतिवादी यांना नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये ३०,०००/- प्रत्येकी याच कामी वसूल होवून मिळावेत.

१७) तरी प्रतिवादी नं.३ ते ८ व १७ यांची विनंती की,

अ) वादीचा दावा व मनाईचा अर्ज कोर्ट खर्चासह नामंजूर करणेत यावा.

ब) जरूर तर जादा कैफियत देणेस परवानगी मिळावी.

क) न्यायाचे सर्व हुकूम याच कामी करणेत यावेत.

ड) जरूर तर म्हणणे दुरुस्तीस परवानगी असावी.

.....येणेप्रमाणे कैफियत, म्हणणे असे.

कागल

ता.०६/१२/२०२५

प्रतिवादी नं.३





प्रतिवादी नं.४



प्रतिवादी नं.५



..१५..

प्रतिवादी नं.६ Amuzic

प्रतिवादी नं.७ IS

प्रतिवादी नं.८ S. N. H.

प्रतिवादी नं.१७ शाबर के जेठे

प्रतिज्ञा

आम्ही प्रतिवादी नं.३ ते ८ व १७ लेखाद्वारे अशी सत्य प्रतिज्ञा करतो की, वरील कैफियतीमधील सर्व मजकूर आमचे माहिती व समजुतीप्रमाणे खरा व बरोबर आहे. म्हणून केली प्रतिज्ञा. आज मु॥ कागल, ता. ०६/१२/२०२५.

प्रतिवादी नं.३ UNR

प्रतिवादी नं.४ S. N. H.

प्रतिवादी नं.५ IS

..१६/-

..१६..

प्रतिवादी नं.६ Pmwr/c

प्रतिवादी नं.७ rg

प्रतिवादी नं.८ S. N. H.

प्रतिवादी नं.१७ श्याबर के जोडा

ऑफिडेव्हीट

मी प्रतिवादी नं.३ श्री.युवराज महावीर आष्टेकर, व.व.४२, धंदा-
शेती, रा.व्हन्नूर, ता.कागल, जि.कोल्हापूर देवाची शपथ घेवून सत्य प्रतिज्ञेवर
असे ऑफिडेव्हीट करतो की,वरील कैफियतीमधील सर्व मजकूर माझे माहिती
व समजुतीप्रमाणे खरा व बरोबर आहे. म्हणून केले ऑफिडेव्हीट आज मु॥
कागल, ता.०६/१२/२०२५.

Handwritten signature
Handwritten signature
Handwritten signature

प्रतिवादी नं.३ Handwritten signature

..१७/-

..१७..

प्रतिज्ञा

मी प्रतिवादी नं. ३ या लेखाद्वारे अशी सत्य प्रतिज्ञा करतो की, वरील
ऑफिडेव्हीट मधील सर्व मजकूर माझे माहितीप्रमाणे व समजुतीप्रमाणे खरा
व बरोबर आहे. म्हणून केली प्रतिज्ञा, आज मु।। कागल, ता.०६/१२/
२०२५.

प्रतिवादी नं. ३

[Signature]

Solemnly Affirmed before me by
Shri. *Yuvraj Mahavare Achtekar*
Age *42* of *Vahur, K. 9991*, who is
identified by Shri. *S. C. Ishtikar Adv*
.....whom I know personally
Dated :- *6/12/25*

[Signature]
Assistant Superintendent

वडगाव वळणूर रस्ता

डाटा नं-११३०
ची जमीन

डाटा नं-११२९ ची जमीन

पश्चिम

डोंड तुका
निकम

डाटा नं-११३९ ची
जमीन.

पूर्व

डाटा नं ११३६
ची जमीन

र.द.नं-१०२/२५
प्रमाणे क्षेत्र
हे. ०=१६ आर.

र.द.नं-१०३/२५
प्रमाणे क्षेत्र
हे. ०=२४ आर.

← समजुतीचा रस्ता.

डाटा नं-११३६
ची जमीन

ता. ११/५/२५

[Signature]

दक्षिण (३)

[Signature]

[Signature]

(3) 8919

(4) 81

(5) 8919

(6) ISJ..

(7) S.N.H.

(8) सागर के नोंग